

श्रावसर्य (wie eben) m. Uṇ. 3, 115. 1) *Wohnplatz, Herberge* H. 991. यदौवस्थान्कल्पयति सदौविर्यानायेव तत्कल्पयति AV. 9, 6, 7. यथा श्रेयस्थागमिष्यत्यावस्थेनोपकुमेनापासीते ÇAT. BR. 2, 3, 1, 8, 9. 3, 9, 2, 7, 9, 4, 2, 11. 12, 4, 4, 6. 14, 7, 1, 43 (= BH. ĀR. UP. 4, 3, 37). KĀTJ. CR. 8, 9, 28. 18, 6, 3. बहुचार्यावस्थादप्स्तरणान्यादधाति KAUC. 11. स ह सर्वत श्रावस्थानामपयो चक्रे KĀND. UP. 4, 1, 1. AIT. UP. 3, 12. M. 3, 107. 4, 151. MBH. 1, 5775. 3, 10783. 14812. 14850. 14, 281. 565. fg. R. 4, 1, 31. 9, 58. 12, 10. 2, 36. 15, 26. 91, 41. 5, 23, 6. HIT. 27, 11. RAGH. 8, 14. *Wohnung für Schüler oder Asketen* H. 994. — 2) eine bes. *Gelübbe* (ब्रतविशेष) Uṇ. DIK. im ÇKD. — 3) ein bes. Werk über das Ārjā-Metrum (श्रार्योक्तिः)। श्रार्याकृद्दसो प्रन्धेदः) ebend.

श्रावसर्यिक (von श्रावसर्य) adj. f. <sup>ई</sup> in einem Hause wohnend P. 4, 4, 74. in seiner Wohnung das heilige Feuer unterhaltend (?) COLEBR. Misc. Ess. II. 303.

श्रावसर्य (von श्रावसर्य) 1) adj. im Hause befindlich: श्रावसर्यामिकर्मन् Verz. d. B. H. No. 139. — 2) m. das im Hause gepflegte heilige Feuer: श्रावसर्यं द्विजाः प्राङ्गर्त्तिमिमि महाप्रभम् MBH. 3, 14181. Verz. d. B. H. No. 1063. 1067. 1090. — 3) = श्रावसर्य P. 5, 4, 23. n. nach dem Sch. m. eine Wohnung für Schüler oder Asketen H. 994. — 4) n. die Anlegung des häuslichen Feuers PĀR. GRHJ. 1, 2 in Z. d. d. m. G. 7, 530.

श्रावसान adj. = श्रवसानमभिभ्रनोऽस्य gaṇa तत्त्विलादि zu P. 4, 3, 93.

श्रावसायिन् (श्रावस von श्रवस + श्रायिन्) adj. nach Zehrung gehend: ब्राह्मणकल्पस्त प्रवायामावर्णिष्यत श्राद्यायापाय्यवसायो AIT. BR. 7, 29.

श्रावसित adj. = श्रवसित 1, e. AK. 2, 9, 23. H. 1183.

श्रावस्त्विक (von श्रवस्या) adj. in den Verhältnissen begründet, angemessen: श्रावस्त्विकं क्रमं चापि मता कार्यं निद्रह्णाणम् SUÇR. 2, 220, 4.

श्रावक् (von वक्तु mit श्रा) 1) adj. f. श्रा herbeiführend, bewirkend; in comp. mit dem obj.: गन्धावक् BRAHMA-P. 32, 17. भेषावक् ÇVETĀCV. UP. 2, 8. 347. BHAG. 3, 35. R. 4, 14, 44. 4, 9, 18. RIGA-TAR. 3, 344. VET. 5, 9. धर्मां ÇVETĀCV. UP. 6, 6. मला॑ M. 11, 70. स्त्रिक्षीर्तिज्ञाया॑ JĀGN. 1, 356. सुखा॑ BRAHMAN. 2, 5. R. 1, 4, 5. 3, 17, 17. PĀNKAT. I, 463. III, 5. HIT. I, 172. BRAHMA - P. 49, 1. जपा॑ R. 4, 23, 13. द्विता॑ 4, 49, 10. विवेगा॑ ÇĀNTI. 1, 20. जपा॑ R. 6, 74, 39. PĀNKAT. V, 62. ज्ञेश्वा॑ RAGH. 14, 5. डुःखा॑ KĀTJ. 13, 111. श्रुता॑ AK. 4, 1, 4, 5. नप्रतोवप्रता॑ RĀGA-TAR. 5, 223. द्वास्या॑ 399. — 2) m. N. eines der sieben Winde HARIV. 12787. BRAHMĀNDAP. beim Sch. zu ÇIK. 103. einer der sieben Zungen des Feuers COLEBR. Misc. Ess. I, 190, N.

श्रावकृत (wie eben) n. das Herbeibringen NIR. 7, 8.

श्रावाप (von वप् mit श्रा) 1) adj. austreuend, werfend: तान्गृहीतशरावायन् MBH. 1, 7073. Vgl. श्रावावाप. — 2) m. a) das Ausstreuen, परित्तेय MED. p. 14. das Hinwerfen, प्रत्येय H. an. 3, 439. — b) das Aussäen: शस्त्रावापे कृपीवला: NĀRADA in MIT. 9, 10. — c) das Hinzustreuen, Beimischung, z. B. von untergeordneten Stoffen in eine Arznei SUÇR. 2, 16, 15. 34, 11. दत्तावापो यथादेवापम् 99, 8. 221, 15. — d) Einstreuung, Einschiebung in Formeln, Liedern u. s. w.: परिशिष्टानावायापानुदृत्य आ॒व. CR. 7, 5, 2. 11, 1. KĀTJ. CR. 24, 1, 12, 13. श्रावापेदाराम्याम् SŪB. D. 10, 5. — e) das Ausstellen von Geräthen (गाएँवयन) MED. p. 14. H. an. 3, 439 भाएँवयन. — f) ein besonderer Trank (पानभेद) H. an. 3, 438. —

g) Gefäß ÇABDAR. — h) ein am Handgelenk getragenes Armband H. 663. auch n. nach dem Sch. मेलात्पात गाएँवयनावापे च करादपि MBH. 14, 2244. द्वितीयेनास्य वाणेन कृस्तावापे न्यपातपत् R. 6, 92, 15. Vgl. श्रावापक. — i) = श्रालवाल AK. 1, 2, 3, 29. H. 1093. an. 3, 438. MED. p. 14. — k) unebener Boden AGAJA im ÇKD. — l) die Anlegenheiten mit dem Feinde, श्रिरचितान् H. 713. मत्ती स्पादर्यचितापामध्यास्तत्त्वावापद्यः SŪB. D. 35, 18 (die Ausg. von 1828, p. 40, l. 7 richtig: °श्रावापाद्यः) तत्त्वावापेन DAÇAK. 187, 2. तत्त्वावापविद् CIÇUP. 2, 38. — m) Hauptopfer (प्रधानहेम) angeblich nach der Smṛti ÇKD.

श्रावापक m. = श्रावाप 2, h. AK. 2, 6, 3, 8.

श्रावापन (von वप् im caus. mit श्रा) n. = सूत्रपत्र (Weberstuhl, Weberschiff) RATNAM. im ÇKD.

श्रावापिक (von श्रावाप) adj. eine Einschiebung —, einen Zusatz bildend, supplementar NIR. 8, 7.

श्रावाय m. P. 3, 3, 121, VÄRTT. Der Scholiast leitet das Wort von वि (wohl वी) ab, vielleicht aber im VÄRTT. nur Fehler für श्रावाप.

श्रावार् (von वर् mit श्रा) s. उरवार् und स्कन्धावार्.

श्रावाल n. = श्रालवाल AK. 1, 2, 3, 29. H. 1093 (nach dem Sch. auch m.).

श्रावास (von वस्, वसति mit श्रा) m. Aufenthalt, Wohnstätte, Standort, Wohnung H. 991. 1002. वृत्तावास under Bäumen wohnend JĀGN. 3, 54. MBH. 1, 7058. 3, 11321. R. 1, 12, 11, 12. 3, 9, 29. 46, 19. 68, 27. 72, 7. 4, 43, 21. 5, 9, 13. 6, 10, 24. BHART. I, 34, 35. PĀNKAT. I, 67. 94, 1. 191, 13. PĀB. 48, 16. VID. 144, 235. 239. von Vögeln RAGH. 2, 47. Pflanzen H. 934. अनङ्गमङ्गलावास VID. 9. अभिनिक्षातगृहावास BURN. Lot. de la b. l. 333. am Ende eines adj. comp. f. श्रा MBH. 1, 2968. — Vgl. भूतावास.

श्रावासित adj. = श्रावसित H. 1183, Sch.

श्रावाक् (von वक्तु mit श्रा) m. 1) das Heirathen VJUTP. 219. — 2) N. pr. ein Sohn ÇVAPHALKA's HARIV. 1918, 2083.

श्रावाकृन् (von वक्तु im caus. mit श्रा) 1) n. das Auffordern zum Kommen, Einladen: चकारावाकृन् तत्र भागार्थं सर्वदेवताः॥ ना॒यगच्छृन्दृत तत्र भागार्थं सर्वदेवताः। VIÇY. 10, 10. श्रावाकृनामि das Feuer, bei welchem die Aufforderung gesprochen wird, JĀGN. 1, 250. — 2) f. °नी eine best. Verbindung der Hände: कृस्ताभ्यामज्जलिं वद्वनामिकामूलपर्वणोः। श्रुष्टै निःत्पित्सेयं मुद्रा लावाकृनी स्मृता॥ इति तत्त्वात्मैम्। ÇKD.

श्राविक (von श्रवि) 1) adj. a) vom Schafe herrührend: चर्नाणि M. 2, 41. श्रिनिम् MBH. 2, 1848. R. 5, 14, 2. ज्ञीरम् M. 3, 8. JĀGN. 1, 170. SUÇR. 1, 174, 20. 173, 21. 177, 15. सूत्र 193, 21. 2, 91, 2. — b) wollen M. 10, 87. SUÇR. 1, 63, 13. — 2) n. wollener Zeug, wollenes Gewand ÇAT. BR. 14, 3, 3, 10 (= BH. ĀR. UP. 2, 3, 6). KĀTJ. CR. 22, 4, 20. M. 3, 120. JĀGN. 1, 186. R. 3, 49, 44. wollene Decke H. 670. m. nach HALĀ. im ÇKD.

श्राविकमैत्रिक (von श्राविक + सूत्र) adj. aus wollenen Fäden bereitet M. 2, 44.

श्राविक्य n. nom. abstr. von श्रविक gaṇa पुरोहितादि zu P. 5, 1, 128.

श्राविनिति॑ (von श्रविनिति॑) patron. des Marutta AIT. BR. 8, 21. ÇAT. BR. 13, 3, 4, 6. MBH. 14, 136. 1882. HARIV. 1831.

श्राविम् m. = श्रविम् ÇABDAR. und SĀBAS. zu AK. 2, 4, 2, 43. ÇKD.

श्राविज्ञान्य (von 3. श्र + विज्ञान) adj. ununterscheidbar ÇAT. BR. 4, 6, 3, 39.